



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - ४७]

मंगळवार, नोव्हेंबर १३, २०१८ / कार्तिक २२, शके १९४०

[पृष्ठे ०९

असाधारण क्रमांक ४७

प्राधिकृत प्रकाशन

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, महानगरपालिका यांजकडून

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर

सार्वत्रिक निवडणूक, २०१८

जाहीर प्रकटन

क्रमांक साप्रवि/निवडणूक-६०५/२०१८.- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, अनुसूची 'ड', प्रकरण १ (निवडणूक नियम) क्रमांक ८, मा. कक्ष अधिकारी, राज्य निवडणूक आयोग यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र. क्र. ६०/का. ०५, दिनांक १ नोव्हेंबर २०१८ अन्वये अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ते १७ च्या सार्वत्रिक निवडणूक, २०१८ करिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मी, राहुल द्विवेदी, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, सार्वत्रिक निवडणूक, २०१८ अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर या जाहीर प्रकटनाद्वारे अहमदनगर महानगरपालिका, सार्वत्रिक निवडणूक, २०१८ चा खालीलप्रमाणे नमूद केलेला कार्यक्रम घोषित करीत आहे.

परिशिष्ट १

अ. क्र.	निवडणुकीचा टप्पा	टप्पा सुरू करण्याची / पूर्ण करण्याची तारीख
१	२	३
१	आयुक्त, महानगरपालिका यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र व स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तारीख	दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ (मंगळवार)
२	नामनिर्देशनपत्रे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी	दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) सकाळी ११-०० ते दिनांक २० नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) दुपारी २-०० पर्यंत
३	वरील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी	दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) ते दिनांक २० नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) (सकाळी ११-०० ते दुपारी ३-००) (रविवार दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत).
४	नामनिर्देशनपत्रांची छाननी	दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ (गुरुवार) (सकाळी ११-०० वाजल्यापासून)

परिशिष्ट १ - चालू

अ. क्र.	निवडणुकीचा टप्पा	टप्पा सुरू करण्याची / पूर्ण करण्याची तारीख
१	२	३
५	वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक	छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच
६	उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक	दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ (सोमवार) (दुपारी ३-०० वाजेपर्यंत) (दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ व दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी मागे घेता येणार नाही).
७	निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक	दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) (सकाळी ११-०० वाजल्यापासून).
८	अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक.	दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ (मंगळवार)
९	आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक	दिनांक ९ डिसेंबर २०१८ (रविवार) (सकाळी ७-३० ते संध्याकाळी ५-३० पर्यंत)
१०	मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक	दिनांक १० डिसेंबर २०१८ (सोमवार) सकाळी १०-०० पासून
११	महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे	दिनांक १३ डिसेंबर २०१८ (गुरुवार) पर्यंत

मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र जा. क्र. २०१८/नपा.१/२/अ.नगर मनपा निवडणूक, दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ अन्वये सार्वत्रिक निवडणूक, २०१८ चे निवडणूक कार्यक्रमानुसार जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १, २ व ३ यांची नेमणूक केली असून मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ चे पत्राचे अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाचा आदेश क्रमांक जा. क्र. साप्रवि/निवडणूक/५७०, दिनांक २ नोव्हेंबर २०१८ अन्वये खालील तक्त्यातील रकाना क्रमांक २ मधील अधिकाऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या रकाना क्रमांक ६ मधील प्रभागाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १, २ व ३ यांना नेमणुकीचे आदेश दिले आहेत.

तक्ता

निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १, २ व ३

अ. क्र.	निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे नाव	पदनाम	सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नावे	पदनाम	सुपूर्द करावयाचे प्रभाग क्रमांक	निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचा पत्ता
१	२	३	४	५	६	७
१	श्रीमती उज्वला गाडेकर	उपविभागीय अधिकारी, नगर भाग, नगर	१. श्री. माणिक आहेर २. श्री. विलास गणपत सोनटक्के ३. श्री. श्रीकांत रामचंद्र निंबाळकर	तहसीलदार, राहाता शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका	१,६,७=३	प्रभाग कार्यालय, प्रभाग समिती क्रमांक १, सावेडी विभाग (१) सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल, आकाशवाणी-शेजारी, सावेडी, अहमदनगर.

तक्ता — चालू

१	२	३	४	५	६	७
२	श्रीमती जयश्री माळी	विशेष भूसंपादन अधिकारी, क्र. ३, अहमदनगर	१. श्री.एफ.आर.शेख २. श्री.शहाजहान बुहाण तडवी ३. श्री.सुरेश कोंडिबा इथापे	तहसीलदार, भुसूधार, अहमदनगर लेखाधिकारी, अहमदनगर महानगरपालिका शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका	२,४,५ = ३	प्रभाग कार्यालय, प्रभाग समिती क्रमांक १, सावेडी विभाग (२) सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल, आकाशवाणी- शेजारी, सावेडी, अहमदनगर.
३	श्री. वामन कदम	उपजिल्हाधिकारी, रो.ह.यो., अहमदनगर	१. श्री.उमेश पाटील २. श्री.अशोक दत्तात्रय साबळे ३. श्री.कल्याण यशवंत बल्लाळ	तहसीलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर प्रभाग अधिकारी, अहमदनगर महानगरपालिका शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका	३,९,१० = ३	प्रभाग कार्यालय, प्रभाग समिती, क्रमांक २, शहर विभाग, (१), जुना मंगळवार बाजार, अहमदनगर.
४	श्री. शाहूराज मोरे	विशेष भूसंपादन अधिकारी, क्र.१४, अहमदनगर	१. श्री.सदाशिव शेलार २. श्री.मेहेर गंगाधर लहारे ३. श्री.मनोज सुभाष पारखे	तहसीलदार, (संगांयो) जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगर प्रभाग अधिकारी, अहमदनगर महानगरपालिका शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका	८, ११, १२ = ३	प्रभाग कार्यालय, प्रभाग समिती, क्रमांक २, शहर विभाग, (२), जुना मंगळवार बाजार, अहमदनगर.
५	श्री. प्रजित नायर	परिविक्षाधीन सहा. जिल्हाधिकारी, अहमदनगर	१. श्री.सुधीर पाटील २. श्री.सदाशिव तुकाराम रोहोकले ३. श्री.राजेंद्र गजानन मेहेत्रे	तहसीलदार, नेवासा शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका	१३, १४ = २	प्रभाग कार्यालय, प्रभाग समिती क्रमांक ४, बुरुडगाव विभाग बुरुडगाव, अहमदनगर.
६	श्री. गोविंद दाणेज	उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा-पारनेर भाग, अहमदनगर	१. श्री.अनिल दौंडे २. श्री.गाडळकर गणेश काशिनाथ ३. श्री.महादेव दगडू काकडे	तहसीलदार, राहुरी शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका	१५, १६, १७ = ३	अहमदनगर महानगरपालिका केडगाव उपकार्यालय केडगाव, अहमदनगर.

तसेच मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र. २०१८/नपा.१/२/अ.नगर मनपा निवडणूक दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ अन्वये सार्वत्रिक निवडणूक, २०१८ चे निवडणूक कार्यक्रमानुसार आचारसंहितेविषयक जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी श्री. संदिप निचीत, जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर यांची आचारसंहिता कक्ष प्रमुख व त्यांचे सहायक म्हणून इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ चे पत्राचे अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाचा आदेश जा. क्र. साप्रवि/निवडणूक/५७१, दिनांक २ नोव्हेंबर २०१८ अन्वये आचारसंहिता कक्षासाठी खालीलप्रमाणे नेमणूक केली आहे.

आचारसंहिता कक्ष प्रमुख व त्यांचे सहायक

अ. क्र.	आचारसंहिता कक्ष प्रमुख यांचे नाव	पदनाम	आचारसंहिता कक्ष प्रमुख यांचे सहायक यांचे नाव	पदनाम	आचारसंहिता कक्ष प्रमुख यांच्या कार्यालयाचा पत्ता
१	२	३	४	५	६
१	श्री. संदिप निचीत	जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर	१. श्री. परिमल जगन्नाथ निकम २. श्री. किसन अशोक गोयल ३. श्री. अंबादास देविदास साळी	उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, अहमदनगर महानगरपालिका वृक्ष संवर्धन व उद्यान अधिकारी, अहमदनगर महानगरपालिका सिस्टीम मॅनेजर, अहमदनगर महानगरपालिका	सभापती, स्थायी समिती यांचे कार्यालय, महानगरपालिका मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, नगर-औरंगाबाद रोड, अहमदनगर.

तसेच मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र. २०१८/नपा.१/२/अ.नगर मनपा निवडणूक दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ अन्वये सार्वत्रिक निवडणूक, २०१८ चे निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक खर्च विषयक जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी श्री. चंद्रकांत केरु खरात, मुख्यलेखापरीक्षक, अहमदनगर महानगरपालिका यांची व त्यांचे सहायक म्हणून इतर अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ चे पत्राचे अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाचा आदेश क्रमांक जा. क्र.साप्रवि/निवडणूक/५७२, दिनांक २ नोव्हेंबर २०१८ अन्वये निवडणूक खर्च हिशोब तपासणी कक्षासाठी खालीलप्रमाणे नेमणूक केली आहे.

निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख व त्यांचे सहायक

अ. क्र.	निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख यांचे नाव	पदनाम	निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख यांचे सहायक यांचे नाव	पदनाम	निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख यांच्या कार्यालयाचा पत्ता
१	२	३	४	५	६
१	श्री. चंद्रकांत केरु खरात	मुख्य लेखापरीक्षक, अहमदनगर महानगरपालिका	१. श्री. प्रविण गोपाळराव मानकर २. श्री. वैभव मोहिनीराज जोशी	मुख्य लेखाधिकारी, अहमदनगर महानगरपालिका सहायक नगर रचनाकार, अहमदनगर महानगरपालिका	सभापती, महिला व बालकल्याण समिती यांचे कार्यालय, महानगरपालिका मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, नगर-औरंगाबाद रोड, अहमदनगर.

उपरोक्त निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांच्याकडे निर्णयासाठी सुपूर्त करण्यात आलेल्या संबंधित प्रभागाची (Wards) नामनिर्देशनपत्रे (Nomination Papers) रकाना क्रमांक ७ मध्ये नमूद कार्यालयात स्वीकारतील. छापील नामनिर्देशनपत्राचा संच (Set of Nomination Papers) संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

राहुल द्विवेदी,

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी,
सार्वत्रिक निवडणूक, २०१८,
अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.

अहमदनगर, १३ नोव्हेंबर २०१८.

निवडणूक अधिकारी तथा आयुक्त, महानगरपालिका यांजकडून

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

धुळे महानगरपालिका, धुळे

सार्वत्रिक निवडणूक, २०१८

नमुना - १

(पहा नियम ८)

निवडणुकीची सूचना

क्रमांक धुमपा/निवडणूक/१९१/२०१८.-याद्वारे सूचना देण्यात येत आहे की,

- (१) धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १ ते १९ या बहुसदस्यीय निवडीच्या प्रभागांसाठी परिशिष्ट १ मध्ये नमूद केलेल्या जागानिहाय आरक्षणानुसार प्रभागनिहाय मतदारसंघातून नगरसेवकांची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.
- (२) नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) सकाळी ११.०० ते दिनांक २० नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) दुपारी २.०० वाजेपर्यंत उपलब्ध राहतील.
- (३) नामनिर्देशनपत्र उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला व अनुमोदकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) ते दिनांक २० नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) पर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत परिशिष्ट - १ मध्ये नमूद संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात दाखल करता येईल. रविवार दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत.
- (४) नामनिर्देशनपत्रांची छाननी दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ (गुरुवार) सकाळी ११.०० वाजल्यापासून परिशिष्ट १ मध्ये नमूद प्रभागातील निवडणुकीशी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथे करण्यात येईल.
- (५) वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच प्रसिद्ध करण्यात येईल.
- (६) उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा अनुमोदकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला, वरील परिच्छेद (३) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ (सोमवार) दुपारी ३.०० वाजेपर्यंत देता येईल. दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ व दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी मागे घेता येणार नाही.
- (७) दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून परिशिष्ट - १ मध्ये नमूद संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल.
- (८) दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) रोजी चिन्ह वाटप झाल्यानंतर अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
- (९) निवडणूक लढविली गेल्यास, दिनांक ९ डिसेंबर २०१८ (रविवार) रोजी सकाळी ०७.३० ते सायंकाळी ०५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.
- (१०) दिनांक १० डिसेंबर २०१८ (सोमवार) रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून मतमोजणी केली जाईल व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल.

(धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक, २०१८ निवडणुकीची सूचना क्रमांक धुमपा/निवडणूक/१९१/२०१८ सोबतचे परिशिष्ट)

परिशिष्ट - १

निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक	निवडणूक निर्णय अधिकार्यांचे नाव व हुद्दा	निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये येणारे प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे ठिकाण
१	२	३	४
१	श्री. नितीन कापडणीस, उपआयुक्त, मालेगाव महानगरपालिका, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, निवडणूक निर्णय अधिकारी - १	प्रभाग क्रमांक १ अ- अनुसूचित जाती (महिला) ब- अनुसूचित जमाती क- नागरिकांचा मागास प्रवर्ग ड- सर्वसाधारण (महिला)	जुने वलवाडी ग्रामपंचायत कार्यालय, धुळे.
		प्रभाग क्रमांक २ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण (महिला) ड- सर्वसाधारण	जुने वलवाडी ग्रामपंचायत कार्यालय, धुळे.
		प्रभाग क्रमांक ६ अ- अनुसूचित जमाती (महिला) ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). क- सर्वसाधारण ड- सर्वसाधारण	जुने वलवाडी ग्रामपंचायत कार्यालय, धुळे.
२	श्री. विक्रम बांदल, उपविभागीय अधिकारी, शिरपूर तालुका शिरपूर, जिल्हा धुळे, निवडणूक निर्णय अधिकारी - २	प्रभाग क्रमांक ३ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण (महिला) ड- सर्वसाधारण	नवरंग पाण्याच्या टाकी कार्यालय, देवपूर, धुळे.
		प्रभाग क्रमांक ४ अ- अनुसूचित जाती ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). क- सर्वसाधारण (महिला) ड- सर्वसाधारण	नवरंग पाण्याच्या टाकी कार्यालय, देवपूर, धुळे.
		प्रभाग क्रमांक ५ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण ड- सर्वसाधारण	नवरंग पाण्याच्या टाकी कार्यालय, देवपूर, धुळे.

परिशिष्ट - १ — चालू

निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक	निवडणूक निर्णय अधिकार्यांचे नाव व हुद्दा	निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये येणारे प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे ठिकाण
१	२	३	४
३	श्री. शरद पवार, उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव, जिल्हा जळगाव, निवडणूक निर्णय अधिकारी - ३	प्रभाग क्रमांक ७ अ- अनुसूचित जाती ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). क- सर्वसाधारण (महिला) ड- सर्वसाधारण	महानगरपालिका शाळा क्रमांक २९, स्टेशन रोड, धुळे.
		प्रभाग क्रमांक १५ अ- अनुसूचित जाती (महिला) ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). क- सर्वसाधारण ड- सर्वसाधारण	महानगरपालिका शाळा क्रमांक २९, स्टेशन रोड, धुळे.
		प्रभाग क्रमांक १६ अ- अनुसूचित जाती (महिला) ब- अनुसूचित जमाती (महिला) क- सर्वसाधारण	महानगरपालिका शाळा क्रमांक २९, स्टेशन रोड, धुळे.
४	श्री. संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी, अमळनेर, जिल्हा जळगाव, निवडणूक निर्णय अधिकारी - ४	प्रभाग क्रमांक ८ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). क- सर्वसाधारण (महिला) ड- सर्वसाधारण	महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत, जुने महापौर कार्यालय, धुळे.
		प्रभाग क्रमांक ९ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला). क- सर्वसाधारण	महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत, जुने महापौर कार्यालय, धुळे.
		प्रभाग क्रमांक १० अ- अनुसूचित जमाती ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). क- सर्वसाधारण (महिला) ड- सर्वसाधारण	महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत, जुने महापौर कार्यालय, धुळे.
		प्रभाग क्रमांक ११ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण (महिला) ड- सर्वसाधारण	महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत, जुने महापौर कार्यालय, धुळे.

परिशिष्ट - १ — चालू

निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक	निवडणूक निर्णय अधिकार्यांचे नाव व हुद्दा	निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये येणारे प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे ठिकाण
१	२	३	४
५	श्री. गणेश मिसाळ, उपविभागीय अधिकारी, धुळे, जिल्हा धुळे, निवडणूक निर्णय अधिकारी - ५	प्रभाग क्रमांक १४ अ- अनुसूचित जमाती (महिला) ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग क- सर्वसाधारण (महिला) ड- सर्वसाधारण	महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत, जुने विरोधी पक्षनेता कार्यालय, धुळे.
		प्रभाग क्रमांक १७ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला). क- सर्वसाधारण (महिला) ड- सर्वसाधारण	महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत, जुने विरोधी पक्षनेता कार्यालय, धुळे.
		प्रभाग क्रमांक १८ अ- अनुसूचित जाती ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). क- सर्वसाधारण (महिला) ड- सर्वसाधारण	महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत, जुने विरोधी पक्षनेता कार्यालय, धुळे.
६	श्री. रामसिंग सुलाने, विशेष भूसंपादन अधिकारी, जळगाव, जिल्हा जळगाव, निवडणूक निर्णय अधिकारी - ६	प्रभाग क्रमांक १२ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण ड- सर्वसाधारण	महानगरपालिका शाळा क्रमांक ५, मनोहर चित्रमंदिरजवळ, धुळे.
		प्रभाग क्रमांक १३ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला). क- सर्वसाधारण (महिला) ड- सर्वसाधारण	महानगरपालिका शाळा क्रमांक ५, मनोहर चित्रमंदिरजवळ, धुळे.
		प्रभाग क्रमांक १९ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). क- सर्वसाधारण (महिला) ड- सर्वसाधारण	महानगरपालिका शाळा क्रमांक ५, मनोहर चित्रमंदिरजवळ, धुळे.

परिशिष्ट - १ — चालू

निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक	निवडणूक निर्णय अधिकार्यांचे नाव व हुद्दा	निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये येणारे प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे ठिकाण
१	२	३	४
७	श्री. राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे, आचारसंहिता कक्ष प्रमुख	संपूर्ण धुळे महानगरपालिका क्षेत्र	धुळे महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, धुळे.
८	श्री. बी. डी. पाटील, सहायक संचालक, स्थानिक निधी लेखा, धुळे, उमेदवारांचे खर्चाचे हिशोब तपासणी कक्ष प्रमुख	संपूर्ण धुळे महानगरपालिका क्षेत्र	धुळे महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, धुळे.

सुधाकर देशमुख,

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी,
धुळे महानगरपालिका, धुळे.

धुळे, १२ नोव्हेंबर २०१८.